

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०२

सभावृत्तांत

दिनांक - २६/११/२०२१

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २६/११/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील मा. उप सचिव महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांचेकडील पत्र क्र.कोरोना-२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.२२ ऑक्टोबर २०२१ अन्वये आयोजित करणेत आलेली आहे. सदर सभेत खालील प्रमाणे सन्मा. सदस्य सभागृहात उपस्थित होते.

- | | | |
|---------------------------|---|--------|
| १. मा.उत्तम प्रकाश केंदळे | - | सभापती |
| २. मा.बाबर शर्मिला राजू | | |
| ३. मा.दर्शले रेखा राजेंश | | |
| ४. मा.अश्विनी संतोष जाधव | | |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, सहा.आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडा अधिकार रज्जाक पानसरे, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळेचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) म.न.पा.१४ जलतरण तलाव पाणी शुद्धीकरण परिसर स्वच्छता,देखभाल व यांत्रिक दुरुस्ती कामकाज अनुषंगाने २ वर्षाकरिता ई निविदा प्रसिद्ध करणेस व याकामी येणा-या खर्चास प्रशासकीय मान्यता घेणे बाबत

अ) दिनांक ०८/१०/२०२१ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १२) चा सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ब) दिनांक १८/११/२०२१ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०१) चा सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - ०२

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २६/११/२०२१

विभाग - क्रीडा

सुचक - मा.शर्मिला बाबर

अनुमोदक - मा.रेखा दर्शले

संदर्भ - मा. शर्मिला बाबर व मा.रेखा दर्शले यांचा प्रस्ताव.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेहरूनगर, चिंचवड, कासारवाडी, यमुनानगर निगडी, सांगवी, संभाजीनगर, मोहननगर, थेरगाव तलाव, पिंपरी वाघरे वाघरे, पिंपळे गुरव भोसरी व मा.आयुक्त निवास तलाव हे १३ जलतरण तलाव चालविले जातात. सदर जलतरण तलाव कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दि.१६/३/२०२१ पासून दि.११/११/२०२१ या काळात बंद ठेवण्यात आलेले होते. तसेच वडमुख वाडी, च-होली येथे

नव्याने जलतरण तलाव झालेला आहे. या १४ जलतरण तलाव पाणी शुद्धीकरण परिसर स्वच्छता, देखभाल व यांत्रिक दुरुस्ती कामकाज अनुषंगाने नव्याने ई निविदा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. तरी नेहरूनगर, चिंचवड, कासारवाडी, यमुनानगर, निगडी, सांगवी, संभाजीनगर, मोहननगर, थेरगाव, पिंपरी वाघेरे वाघेरे, पिंपळे गुरव, भोसरी, वडमुखवाडी, च-होली व मा.आयुक्त निवास तलाव या १४ जलतरण तलाव पाणी शुद्धीकरण परिसर स्वच्छता, देखभाल व यांत्रिक दुरुस्ती कामकाज अनुषंगाने २ वर्षाकरिता ई निविदा प्रसिद्ध करणेस व याकामी येणा-या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(उत्तम प्रकाश केंदळे)

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/५४४/२०२१

दि. ०३/१२/२०२१



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.

